

राज्यातील हातमाग विणकरांकरीता सध्या
अस्तित्वात असलेल्या उत्कृष्ट कापड उत्पादन
स्पर्धेची पुनर्रचना करणेबाबत...शुध्दीपत्रक (२)

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: हातमाग-२०१५/ प्र. क्र. १४७/ टेक्स-३

१४ वा मजला, नविन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२

तारीख: २९ एप्रिल, २०१७

वाचा :

- (१) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. हातमाग २०१५/ प्र. क्र. १४७/ टेक्स-३, दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६.
- (२) शासन शुध्दीपत्रक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. हातमाग २०१५/ प्र. क्र. १४७/ टेक्स-३, दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६.
- (३) वस्त्रोद्योग संचालनालयाचे पत्र क्र. कार्या-५/ कापड स्पर्धा/२०२६/२०१७, दिनांक ४ मार्च, २०१७.

शुध्दीपत्रक :

वर नमूद दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये हातमाग विणकरांसाठी उत्कृष्ट कापड उत्पादन स्पर्धा ह्या योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३.१ नुसार विभागीय कापड स्पर्धा निवड समिती गठित करण्यात आली आहे. राज्यातील हातमाग विणकरांकरीता उत्कृष्ट कापड उत्पादन स्पर्धेच्या पुनर्रचनंतर विभागीय कापड स्पर्धा सोलापूर येथे होणार आहे. त्यामुळे ह्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३.१ मध्ये नमूद करण्यात आलेली विभागीय कापड स्पर्धा निवड समितीची रचना आता पुढील प्रमाणे सुधारीत करून वाचण्यात यावी.

३.१ विभागीय कापड स्पर्धा निवड समिती :

- | | |
|---|------------|
| १) विभागीय आयुक्त (महसूल) नागपूर/पुणे/ औरंगाबाद/ मुंबई. | अध्यक्ष |
| २) प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग), नागपूर/ सोलापूर/ औरंगाबाद/ मुंबई | सदस्य सचिव |
| ३) जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर/ सोलापूर/ औरंगाबाद/ मुंबई | सदस्य |
| ४) संचालक/ सहायक संचालक, विणकर सेवा केंद्र नागपूर/ मुंबई (कार्यक्षेत्रानुसार) | सदस्य |
| ५) सहायक संचालक (तांत्रिक) अंतर्गत प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग) | सदस्य |
| ६) महापौर/ उपमहापौर/ स्थायी समिती अध्यक्ष (फक्त महिला प्रतिनिधी असल्यास)
महानगरपालिका नागपूर/ सोलापूर/ औरंगाबाद/ मुंबई | सदस्य |
| ७) प्राचार्य / विभाग प्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय /शासकीय
तंत्रनिकेतन (वस्त्रोद्योग पाठ्यक्रम असलेले) नागपूर/सोलापूर/ औरंगाबाद/ मुंबई | सदस्य |

२. सदर शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०४२९१२२५११२१०२ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वि. रा ठाकूर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (वस्त्रोद्योग) / मा. राज्यमंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खासगी सचिव
२. संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर
३. महालेखापाल (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर
४. विभागीय आयुक्त, नागपूर/ पुणे/ औरंगाबाद/ कोंकण विभाग
५. वित्त विभाग (व्यय-२), मंत्रालय मुंबई
६. नियोजन विभाग (का. १४३१) मंत्रालय, मुंबई
७. आयुक्त, मुंबई महानगरपालिका, मुंबई
८. आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर
९. आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे
१०. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, पुणे
११. आयुक्त, औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद
१२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर
१३. संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT), प्लॉट नं. १५, सेक्टर ४, खारघर, नवी मुंबई ४१०२१०.
१४. जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर/ पुणे/सोलापूर/ औरंगाबाद/ मुंबई
१५. प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय /शासकीय तंत्रनिकेतन नागपूर/ पुणे/ सोलापूर औरंगाबाद/ मुंबई
१६. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ (महाटेक्स), मुंबई
१७. कार्यासन (१७-स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग, मंत्रालय, मुंबई
१८. प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग) (सर्व)
१९. निवड नस्ती.